

*scienculatus* Roeb. AK. 2, 4, 3, 11. H. an. 4, 152. MED. dh. 46. *Áçv. Gṛh.* 2, 7. — 2) ein best. Baum, *Pterospermum acerifolium* Willd. AK. 2, 4, 3, 41. H. an. MED. — 3) N. pr. eines alten Weisen MBh. 12, 7596. 13, 7414. 7667. — Vgl. चक्र०.

परित्रय्य (von व्रज् mit परि) 1) adj. n. impers. *herumzustreichen, zu lustwandeln*: न चैकेन परित्रय्यं न गतव्यं तथा निशि MBh. 12, 5098. — 2) f. *das Herumwandern von einem Ort zum andern*: (चाण्डालश्च पचानाम्) वासांसि मृतचेलानि भिन्नभाण्डेषु भोजनम् । कार्त्तव्यसमलंकारः परित्रय्या च नित्यशः ॥ M. 10, 52. Insbes. *das herumwandernde Leben des religiösen Bettlers* H. 81. HALĀJ. 4, 91. °व्यामशिश्रियत् KATHĀS. 28, 18.

परित्रिभिर्नम् m. nom. abstr. von परिवृत् gaṇa दृढादि zu P. 5, 1, 123.

परित्रिष्ठि und परित्रिठीयम् s. u. परिवृत्.

परित्राज् (von व्रज् mit परि) UNĀDIS. 2, 59. VOP. 26, 71. 3, 134. m. (nom. °त्राज्, acc. °त्राजम्, am Anf. eines comp. °त्राज् ein heimath- und familienloser Asket, ein herumwandernder religiöser Bettler AK. 2, 7, 41. Spr. 1273. MBh. 9, 3619. 13, 4459. 4468. R. 3, 52, 4. KATHĀS. 13, 31. 35. 33, 33. MĀRK. P. 29, 35. HIT. 27, 11, v. l. परित्रिष्टिका gaṇa दधिपयश्चादि zu P. 2, 4, 14. — Vgl. पारित्राज्य.

परित्राज (wie eben) m. dass. P. 7, 3, 60. Sch. RAMĀN. zu AK. ÇKDR. Im copul. comp. गुरुपरित्राजं n. ist परित्राज auf परित्राज् zurückzuführen; s. P. 5, 4, 106, Sch.

परित्राजक (wie eben) dass. H. 809. HALĀJ. 2, 254. Nir. 1, 14, 2, 8. gaṇa युवादि zu P. 5, 1, 130. R. 3, 55, 2. LALIT. 5, 353. VID. 87. PAÑĀT. 32, 23. 116, 17. HIT. 27, 11. °काशिका v. l. im gaṇa दधिपयश्चादि zu P. 2, 4, 14. बहुपरित्राजका नगरी P. 7, 3, 44, Sch. f. °त्राजिका P. 3, 2, 14. VĀRTT., Sch. MĀLAV. 12, 12. fgg. DAÇAK. 138, 11. सपरित्राजिका (vom fem.) MĀLAV. 12, 10. — Vgl. पारित्राजक.

परित्राजि (wie eben) f. eine best. Pflanze, *Sphaeranthus mollis* Roeb. RĀĠAN. im ÇKDR. Unter श्रावणी wird das Wort nach derselben Aut. °त्राजि geschrieben. Vgl. तपोधना, भित्तु.

परिशङ्कनीय (von शङ्क् mit परि) adj. *den man in Verdacht haben muss, gegen den man misstrauisch zu verfahren hat*: श्राग्धितो ऽपि नृपतिः परिशङ्कनीयः UDBHĀTA im ÇKDR. वी को वात्मवत्कुहकयोः परिशङ्कनीयः so v. a. *wen dürft ihn im Verdacht haben, dass er wie ihr sei*, BHĀG. P. 3, 15, 32. n. impers. *das misstrauisch-sein-Müssen*: नित्यं नेन्द्रभवने परिशङ्कनीयम् Spr. 1378.

परिशङ्कन् (wie eben) adj. *befürchtend*: विप्रलम्भ° RAGH. 19, 18. *Befürchtungen habend wegen*: स्रपत्य° BHĀG. P. 3, 17, 2.

परिश्रायत् (प° + श्रा) adj. *für die Ewigkeit geltend* MBh. 3, 4574.

परिशिष्ट (partic. von शिष् mit परि) 1) adj. s. u. शिष्. — 2) n. *Ergänzung, Supplement, Anhang* H. 257. Ind. St. 1, 59. 80. fgg. 470. 3, 269. MÜLLER, SL. 249. fgg. कातल्व°, °प्रबोध, °सिद्धात्तरत्वाकर COLEBR. Misc. Ess. II, 45.

परिशीलन (von शीलम् mit परि) n. *häufige Berührung mit, Verkehr, Umgang, anhaltende Beschäftigung mit, Studium*: ललितलवङ्गलतापरिशीलनकोमलमलयसमीरे (d. i. परिशीलनेन) GĪR. 1, 27. *वदनकमलपरिशीलनमिलितमिहिरसमकुण्डलशोभ* (d. i. परिशीलनाय, welches die Scholl. fälschlich durch प्रकाशनाय erklären) 11, 28. *तथाविधालौकिककाव्यार्थ°*

SĪH. D. 23, 11. शास्त्र° Schol. zu NĀĀJA-S. 1, 25. *व्यासशीलादिपरिशीलनविमलमति* Verz. d. Oxf. H. 173, 4 v. u.

परिशुद्धि (von शुध् mit परि) f. *das vollkommene Reinwerden*: श्राविलाम्भः° RAGH. 13, 36. übertr. in moralischem Sinne JOGAS. 1, 43. *das an-den-Tag-Kommen der Unschuld eines Menschen* KATHĀS. 5, 98.

परिशुश्रूषा (प° + शु°) f. *absoluter Gehorsam* ÇUK. in LA. 41, 15.

परिशुष्क (प° + शु°) adj. f. *Shra* vollkommen trocken, — *gestrocknet*, — *vertrocknet*: °पलाश R. 2, 89, 9. श्रातप° SUÇR. 1, 158, 9. 159, 13. 230, 11. फल 240, 20. व्रण 2, 11, 11. तालु RĪ. 1, 11. °वस्तिशीर्ष ganz dürr, — *mager* VARĀH. BRH. S. 67, 14. मुख, वक्त्र *verdorrt* so v. a. *eingefallen* MBh. 11, 469. R. 4, 16, 53. eine angeschlagene Ader heisst trocken, wenn kein Blut fließt, SUÇR. 1, 361, 12. 21. *मांस auf besondere Art geröstetes Fleisch*: मांसं बहुधृतिर्भृष्टं सिक्तं चेच्चाम्बुना मुहुः । शीरकायैः समायुक्तं परिशुष्कं तद्व्यते ॥ ÇABDĀK. im ÇKDR.

परिशून्य (प° + शू°) adj. ganz leer: शयनीय RAGH. 8, 65. ganz frei von: इन्द्रियार्थपरिशून्यमन्नम् सोढुमेकमपि स ज्ञात्तात्तरम् 19, 6.

परिश्रूत *Branntwein* NIGH. Pr. — Vgl. परिश्रुत्, °श्रुता.

परिशेष (von शिष् mit परि) 1) adj. übrig ÇĀÑKH. ÇR. 12, 7, 1. °षं चेष्टितं द्विपक्षयानाम् sonstig VARĀH. BRH. S. 43, 19. 85, 13. 94, 4. °शास्त्र ein Ergänzungsbuch, ein Supplement zu einem Werke MÜLLER, SL. 250.

— 2) m. n. *das Uebrigbleiben*: परिशेषात् weil diese übrig bleiben ÇĀÑK. zu BRH. ĀR. UP. S. 109. Rest ÇĀÑKH. ÇR. 18, 24, 23. उच्छेष° MBh. 13, 1621. *tatपरिशेषम् der Rest davon* VARĀH. BRH. S. 102, 3. *Ergänzung, Supplement*: ततः शतपथं कृत्वा सरक्ष्यं संसंयत् । चक्रे सपरिशेषं च MBh. 12, 11739. *परिशेषेण mit dem Rest, bis auf den Rest, vollständig*: ऊलास्यं परिशेषेण यद्व्यम्युपकल्पितम् GRHJASĀNGR. 2, 8. श्राचक्ष्व MBh. 4, 519. परी° Ueberrest AIR. Br. 7, 5. — Vgl. श्र°, पारिशेष्य.

परिशेषण (vom caus. von शिष् mit परि) n. *Rest*: तस्मै दत्त्वा ययुः स्वर्गं ते सन्नपरिशेषणम् BHĀG. P. 9, 4, 5.

परिशोधन (vom caus. von शुध् mit परि) n. *das Auszahlen, Bezahlen*: भृति° KULL. zu M. 6, 45.

परिशोष (von शुष् mit परि) m. *vollkommenes Austrocknen, Trockenheit*: नासा° SUÇR. 2, 370, 12. (सः) वाच्यर्कपरिपीताम्बुः — *tडाग इव कालेन परिशोषं गमिष्यति wird trocken werden und zugleich einschrumpfen, abmagern* R. 4, 15, 34.

परिशोषण (vom caus. von शुष् mit परि) 1) adj. *ausdörrend, vertrocknen machend*: कण्टकौ तीक्ष्णौ शरीरपरिशोषणौ Spr. 1269. — 2) n. *das Ausdörren, Vertrocknen —, Abmagernlassen*: शरीर° MBh. 3, 13446.

परिशोषिन् (von शुष् mit परि) adj. *vertrocknend, einschrumpfend, vollkommen abmagern*: तस्य भूपतिविद्वेष्यीष्मोष्मपरिशोषिणः RĀĠA-TAR. 2, 69.

परिश्रम (von श्रम् mit परि) m. *Ermüdung, eine ermüdende Beschäftigung, Anstrengung* H. 319. SĪV. 4, 21. MBh. 4, 147. *समपरिश्रमं वक्तुं* HARIV. 9450. R. 2, 30, 11. 56, 3. श्रद्ध° R. GOBR. 2, 30, 12. 3, 78, 28. SUÇR. 1, 13, 15. जित° KĀM. NĪTIS. 14, 38. MĀKĀH. 121, 7. MĀLAV. 65, 15. Spr. 672. RĪ. 4, 17. RAGH. 1, 58, 9, 38. 11, 12. 13, 46. KUMĀRAS. 5, 32. RĀĠA-TAR. 5, 197. KATHĀS. 4, 89. 39, 180. 42, 223. BHĀG. P. 2, 2, 3. 8, 24, 46. 9, 20, 10. *तन्मुखं स्वेदं भिन्नतिलकं परिश्रमात्* RAGH. 19, 15. एवं तीव्रतपश्चाहं